

Secretarial Department

December 27, 2024

Ref. FEDFINA/ CS/ 208/ 2024-25

The Manager

Listing Department

The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra-Kurla Complex,

Bandra (E), Mumbai - 400 051

SYMBOL FEDFINA

The Manager

Department of Corporate Services

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Floor 25, Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip code: 544027

BSE NCD Company Code: 12337 ISIN: INE007N08023, INE007N07041, INE007N08015, INE007N07058 and

INE007N07033

Sub: Newspaper Publication of Postal Ballot Notice of Fedbank Financial Services Limited

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Part A, Para A of Schedule III and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper Publication of the Postal Ballot notice published in the Business Standard (English) All India edition and Pratahkal (Marathi) Mumbai edition newspaper today i.e. Friday, December 27, 2024, after completion of dispatch of the notice to the shareholders of the Company on December 26, 2024.

The above information will also be hosted on the Company's website, at https://www.fedfina.com/

The above is submitted for your kind information and appropriate dissemination.

Thanking you,

Yours Faithfully
For Fedbank Financial Services Limited

Rajaraman Sundaresan Company Secretary & Compliance Officer Membership No.:F3514

Encl - As above

MASS MARKET **VELOCITY**

Bajaj rises to the top in e-scooters by tapping the lower end of the market. Can it stay there?



SURAJEET DAS GUPTA New Delhi, 26 December

7 ith a 36 per cent share electric scooter market, Bajaj Auto has successfully played in the volume market, which used to be Ola Electric's stronghold, and for the first time risen to the top of the overall electric two-wheeler market

It is a heady ride made possible by the time-honoured Chetak brand, one of whose electric variants, Chetak 2901, debuted in June with a price tag of ₹96,000, backed by a massive increase in distribution network.

with a nearly 27 per cent share.

The two-wheeler giant had only 14 per cent of the electric twowheeler market in May this year, but its 26.8 per cent in December till date is comfortably above those of its chief rivals Ola (19.2 per cent) and TVS (23 per cent). Ola and TVS were ahead of Bajaj till November. So, is December a flash in the pan for Bajaj? Or, can it hold on to the

It surely wants to. To do so, it has fired a fresh salvo to capture a larger share of the market. Last week it launched two new electric scooters in the premium segment, where it entered the business with the Chetak 35 series priced at ₹1.20 lakh and above. The scooter, based on a new frame and powered by a 3.5 kwh battery, offers a higher range of 153 km, compared to 90 km in the earlier model,

Bajaj had only

two-wheeler

14% of the electric

market in May this

year, but its 26.8%

date is comfortably


above those of its

in December till

and has one of the largest boots (35 litres) in the segment. It comes with a roomier 80 mm longer seat, TFT display in the top variant, and with map support and smartphone connectivity

chief rivals Ola "While the e-scooter (19.2%) and market is still evolving, TVS (23%) it can be broadly segmented on the basis of price into sub-₹1 lakh and above ₹1 lakh. Chetak has built a leadership position in the sub-₹1 lakh segment with the Chetak 2901. However, our presence in the above 1 lakh segment is relatively weaker. The new 35 series addresses the

MOVING UP THE LADDER IN 2024



Source: VAHAN

upper half, with the introduction of two best-in-class scooters and one more to follow... we are quite optimistic about driving up our share in the top half too and obviously at an overall level," says Rakesh Sharma, Executive Director, Bajaj Auto.

Currently, Bajaj's share in the over ₹1 lakh e-scooter market is 14-15 per cent. And it is a highly competitive market, with all top brands vying for space: Ola, TVS Hero MotoCorp as well as Ather Energy. Ather wants to focus only on the premium market. Next year, Honda enters the game, having showcased its e-scooter a few days

ago. But it is a large market waiting to be tapped.

Dramatic shift

The e-scooter market saw a dramatic shift this year. At the beginning of 2024, the ratio between the premium and the sub-₹1 lakh segments was tilted in favour of the former, with the premium segment accounting for more

than 75 per cent of the sales. But with Ola launching a series of affordable products on attractive discounts, the dynamics of the game changed. Now the market is

about half and half. Ola's shift to the volume market is reflected in the fact that in the second quarter of FY25 as much as 57 per cent of its sales came from this segment, up from 43 per cent in the fourth quarter of FY24. In the first and second quarters of FY24, its entire sales volume was in the premium segment.

Ola had a free run while the leaders of the traditional petroldriven two-wheeler market took their time. It was only from May and June this year that Bajaj and TVS became serious about the electric market and launched sub-₹1 lakh models while expanding their e-scooter distribution network.

Top end of volume segment

Bajaj's strategy for the sub-₹1 lakh segment is different, says Sharma. It positioned itself at the top end of the mass market with prices between ₹96,000 and ₹1.02 lakh in some states — a premium of 10-13 per cent to competition, whose prices range from ₹85.000 to ₹92.000.

Apart from expanding its market share, being in the premium segment is important for Bajaj. That offers higher overall realisation for the company, which gets reflected in higher average

sales price (ASP). Bajaj executives say it will make money on every electric scooter from the Chetak 35 series from day one and that will help improve marging

"The ICE (internal combustion engine) scooter market, which is dominated by the Activa (from Honda) sells at an on-road price of ₹90,000 to 1.2 lakh. There is no reason to believe the same won't be the case in the electric scooter market. So, the bulk of the profitable market is over ₹1 lakh,' says a top executive of a leading two-wheeler company.

Besides, Bajaj is not content to rest on its oars in the sub-₹1 lakh space. It will play in both segments of the markets. Though there is no immediate action on the cards for a few months, it is preparing for round three of the electric scooter battle, which will see it expand its offerings in the affordable market,

scooters for gig

announced an

electric scooter

to be launched

next year

priced at ₹39,999

making ecommerce

deliveries. Ola has

What Bajaj is clear about is that it will not make low-priced electric scooters specifically for gig workers or those making ecommerce deliveries. Ola has announced an electric scooter priced at ₹39.999 to be launched next year. Bajai addresses this market through a set of low-end vehicles which do not need registration from Yulu, in which Bajaj has a minority stake and which sells 3,000-odd vehicles a month.

For its part, Bajaj is looking at a product that can be used by gig workers for Bajaj will not make their business as well as for family needs. Senior low-priced electric executives in the workers or those company say the sweet

spot could be in the

₹80,000 to ₹90,000

price range. A Bajaj executive says that when gig workers use the electric scooter for deliveries or rides and take it on subscription, they do

not bother about status. But when they want to own an electric scooter, which he also brings home to the family, the requirements are different.

What is certain is that 2025 will be no less dramatic than 2024.

FEDBANK FINANCIAL SERVICES LIMITED

CIN: L65910MH1995PLC364635

Website: www.fedfina.com

Registered & Corporate office: 11th Floor, 1101, Cignus, Plot No 71 A, Paspoli, Mumbai- 400087, Maharashtra Phone: 022-68520601 Email: secretarial@fedfina.com

FEDBANK

POSTAL BALLOT NOTICE

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 108 and 110, and other applicable provisions of the Companies Act, 2013 as amended ("the Act") read together with the Companies (Management & Administration) Rules, 2014 as amended ("the Management Rules") General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 read with General Circular No.09/2023 dated September 25, 2023 read with General Circular no. 11/2022 dated December 28, 2022 read with General Circular No. 2/2022 dated May 5, 2022 read with Circular No. 20 dated May 5, 2020 read with Circular No. 14 dated April 8, 2020 and Circular No. 17 dated April 13, 2020 and read with General Circular No. 02/2021 dated 13.01.2021 (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2") and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 read with Circular No. SEBI/HO/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 read with SEBI circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and any other applicable law, rules, circulars, notifications and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), that the resolutions appended below, be passed by the members of the Company (as on the cut-off Date), through postal ballot ("The Postal Ballot") only by way of remote e-voting ("e-voting").

Sr. No.	Particulars
1.	Appointment of Mr. Parvez Mulla (DIN: 08026994) as Director and Managing Director & CEO (KMP) of the Company and payment of remuneration
2.	Appointment of Mrs. Mona Bhide (DIN: 05203026) as an Independent Director of the Company for a period of five years effective from November 29, 2024
3.	Appointment of Mr. Krishnan Venkat Subramanian (DIN: 00031794) as a Non-executive Nominee

The Postal Ballot Notice ("Notice") is available on the website of the Company at www.fedfina.com and on the websites of the Stock Exchanges viz, Bombay Stock Exchange Limited ("BSE") and The National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. A copy of the same is also available on the website of National Securities Depositories Limited (NSDL) at

In compliance with aforesaid MCA Circulars, the Company has sent the Notice of Postal Ballot on Thursday, December 26, 2024, only in electronic form to those members whose names appeared in the Register of Members/ List of Beneficial Owners as received from Link Intime India Private Limited, the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA") as on Monday, December 23, 2024 ("Cut-off date") and whose email addresses are registered with Company/ RTA/ Depository Participants (in case of electronic shareholding). The Company has engaged the services of National Securities Depositories Limited (NSDL) to provide e-voting facility to its members and the communication of assent and dissent of the members would take place through the e-voting system. The e-voting commences on Saturday, December 28, 2024 at 09:00 am (IST) and shall end on Monday, January 27, 2025 at 05:00 pm (IST).

The e-voting module shall be disabled by National Securities Depositories Limited (NSDL) thereafter and members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. Only those members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the List of Beneficial Owners as of the cut-off date will be entitled to cast their votes by e-voting. Members holding shares in dematerialised mode and who have not registered their email id are requested to register/update their email addresses with the relevant Depository Participants.

The Board has appointed Mr. Dinesh Kumar Deora, (CoP No. 4119), Practicing Company Secretary or failing him Mr. Tribhuwneshwar Kaushik, (CoP No. 16207), partners of DM & Associates, Company Secretaries LLP as the scrutinizer (the 'Scrutinizer') for conducting the Postal Ballot / e-voting process in a fair and transparent manner. After completion of scrutiny of the votes cast, the Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company or any other person authorized by him. The results of the Postal Ballot conducted through e-voting along with Scrutinizer's Report will be made available on the website of the Company at www.fedfina.com, the website of National Securities Depositories Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com and shall also be communicated to BSE and NSE on their respective websites i.e, www.bseindia.com and www.nseindia.com within the prescribed timelines.

In case of any queries, you may contact Ms. Pallavi Mhatre at evoting@nsdl.com or call on 022 - 2499 7000 at National Securities Depositories Limited.

For Fedbank Financial Services Limited

Place: Mumbai Date: 26th December, 2024

Rajaraman Sundaresan Company Secretary & Compliance Officer

ASIAN HOTELS (NORTH) LIMITED CIN: L55101DL1980PLC011037

Registered Office: Bhikaji Cama Place, M. G. Marg, New Delhi - 110066 Phone: 011 66771225/26; Fax: 011 26791033 E-mail: investorrelations@ahlnorth.com; Website: www.asianhotelsnorth.com

NOTICE TO MEMBERS - POSTAL BALLOT

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of Section 108 and 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act), read with Rule 20 and 22 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 (the Rules) as amended from time to time, relevant Secretarial Standards on General Meetings issued by Institute of Company Secretaries of India (ICSI) and directions outlined by the Ministry of Corporate Affairs vide General Circulars Nos. 14/2020 dated April 08, 2020, 03/2022 dated May 05, 2022 and 11/2022 dated December 28, 2022 respectively and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2024 dated September 19, 2024 ("hereinafter collectively referred as "MCA Circulars") and Regulation 44 and other applicable regulations of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended ("Listing Regulations") and any other applicable law, the Company vide Postal Ballot Notice dated December 24, 2024 has sought approval of the Members for the following resolutions only by way of remote e-voting process

- Ordinary resolution for appointment of Dr. Sharad Sharma (DIN: 07752383) as a Director of the Company, liable to retire by rotation
- Special Resolution for appointment of Dr. Sharad Sharma (DIN: 07752383) as Whole Time Director

The Company, on December 26, 2024, has completed the dispatch of the Postal Ballot Notice alongwith the explanatory statement to all the Members whose names appear in the Register of Members. list of Beneficial Owners as furnished by the Depositories i.e. National Securities Depository Limited (India) Limited (CDSL) as at the close of busin Friday, the December 20, 2024 (the cut-off date). Pursuant to the MCA Circulars, the Postal Ballot Notice has been sent by e-mail to those Members whose e-mails IDs are registered with the Company, Depositories. A copy of the Postal Ballot Notice is also placed on the website of the Company at www.asianhotelsnorth.com; and on website of stock exchanges - National Stock Exchange of India mited at <u>https://www.nseindia.com/</u> and BSE Limited at <u>https://www.bseindia.com/</u> and on the website of Company's Registrar and Transfer Agent and e-voting agency i.e. KFin Technologies Limited at https://evoting.kfintech.com/showallevents.aspx.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date may cast their vote electronically on the Special Business, as set out in the Notice of postal ballot only by means of electronic voting system ("remote e-voting"). Further, voting through sending postal ballot forms has been dispensed with in terms of the MCA Circulars.

In compliance with the applicable provisions of the Act, the Rules, MCA Circulars and the Listing Regulations, the Company has provided electronic voting (e-voting) facility to all the Members through KFin Technologies Limited. The e-voting period commences on Monday the December 30, 2024 at 9.00 a.m. (IST) and ends on Tuesday, the January 28, 2025 at 5.00 p.m. (IST). The e-voting module shall be disabled by KFin Technologies Limited for voting thereafter.

The voting rights of Members shall be reckoned in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date, i.e. Friday, the December 20, 2024. Any person who is not a Member on the Cut-Off date shall treat the Postal Ballot Notice for information purposes only Members whose e-mail addresses are not registered/updated with the Company/RTA/Depository Participant(s) may obtain the User ID and initial password by following the instructions given below

Members holding shares in physical mode are requested to notify change, if any, in their Members holding shares in physical mode are requested to notify change, if any, in their e-mail address, mailing address including pin code, bank details, residential status etc. to the Company's RTA in prescribed Form ISR-1 and other forms pursuant to SEBI Master Circular SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37 dated May 07, 2024 (as amended), as per instructions mentioned in the form. The said form can be downloaded from the company's website at <u>https://www.asianhotelsnorth.com/Downloads.html</u> and is also available on the website of the RTA at https://ris.kfintech.com/clientservices/isc/isrforms.aspx.

- Members holding shares in dematerialised mode who have not registered their e-mail addresses with their Depository Participant(s) are requested to register /update their email addresses with the Depository Participant(s) with whom they maintain their demat accounts.
- After due verification, the Company / RTA will forward your login credentials to your registered
- Follow the instructions given at Note no. 11 of the Notice of postal ballot to cast your vote. You can also update your mobile number and e-mail address in the user profile details of the folio which may be used for sending further communication(s).

a) the remote e-voting module shall be disabled by RTA after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting, the Notice of the postal ballot clearly lays out the detailed

procedure for e-voting. In case of any query pertaining to remote e-voting, please visit Help & FAQs section of KFin Technologies Ltd. website i.e. https://evoting.kfintech.com or contact KFin Technologies Ltd. at Telephone No.: 1800 309 4001 (toll-free). The members may also contact the following designated officer at KFin's office: Mr. D Suresh Babu, Senior Manager, Corporate Registry, KFin Technologies Limited, Selenium Tower-B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal,

Hyderabad, 500 032, Telangana, Tel. No.: +91 40 6716 2222; Toll Free No: 1800-309-4001; Fax No.: +91 40 2300 1153; E-mail: evoting@kfintech.com. The e-voting facility is available at the link https://evoting.kfintech.com. The Postal Ballot Notice inter-alia indicating the process and manner of e-voting can be downloaded from the link <u>https://evoting.kfintech.com</u> or <u>www.asianhotelsnorth.com</u>. e-vote, once exercised, cannot be altered.

he Board of Directors has appointed Mr. Rupesh Agarwal, Managing Partner (Membership No. ACS 16302), failing him Mr. Shashikant Tiwari, Partner (Membership No. FCS 11919), Partner, failing him Mr. Lakhan Gupta, Partner (Membership No. FCS 12682), M/s. Chandrasekaran Associates, Company Secretaries, as the Scrutinizer for conducting the entire Postal Ballot process in a fair and transparent manner. The result of the Postal Ballot shall be announced at the registered office of the Company on or before

Thursday, January 30, 2025 by the Chairperson, or any other person authorised by the Chairperson in writing. The said result shall be notified to the Stock Exchanges and shall also be uploaded on the respective websites of the Company and KFin Technologies Limited.

> For and on behalf of Asian Hotels (North) Limited Tarun Srivastava Company Secretary & Compliance Officer Membership No.: ACS 53209

Place: New Delhi Date: December 26, 2024

बँकिंग फसवणुकीत आठपट वाढ, रिझर्व्ह बँकेचा अहवाल;

चाल आर्थिक वर्षातील सहामाहीतील स्थिती

देश - विदेश

रशियाने चुकून अझरबैजानच्या विमानावर हल्ला केला: रशिया म्हणाला- तर्क लावू नकाः अझरबेजानच्या राष्ट्राध्यक्षांनी मास्को दौरा रह केला

मॉस्को, दि. २६ (वृत्तसंस्था) :रशियाने कझाकस्तानमधील विमान अपघाताबाबत कोणत्याही अटकळीचा निषेध केला आहे. खरे तर विमान अपघातात रशियाचा हात असल्याचा संशय आहे. अझरबैजानचे एम्ब्रेर १९० विमान २५ डिसेंबर रोजी कझाकस्तानमधील अकताऊ येथे साडेबारा वाजता कोसळले. या अपघातात ३८ जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतरच्या प्राथमिक तपासात हे विमान पक्ष्यांच्या कळपाशी आदळल्याने अपघात झाल्याचे समोर आले आहे. मात्र, नंतर ऑक्सिजन टाकीत स्फोट झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. तथापि, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, विमानावर रशियाच्या बाजूने हल्ला करण्यात आला, त्यामुळे ते क्रॅश झाले. सध्या, कझाकस्तानच्या अधिकाऱ्यांनी फ्लाइटचा डेटा रेकॉर्डर जप्त केला आहे आणि अपघाताचे कारण शोधत आहेत. दरम्यान, क्रेमिलनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी गुरुवारी सांगितले की, विमान अपघाताची संपूर्ण चौकशी होईपर्यंत अटकळांपासून दूर राहावे. हे आपणही करत नाही आणि दुसऱ्यानेही करू नये. विमान अपघातानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विमानाच्या काही भागांमध्ये गोळ्यांच्या छाटण्यासारख्या खुणा असल्याचे दिसुन आले आहे. रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने विमानाला ड्रोन समजून हल्ला केला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. रिशयन लष्करी ब्लॉगर युरी पोडोलन्याका यांनी वृत्तसंस्था एएफपीला सांगितले की, विमानाच्या अवशेषात दिसलेली छिद्रे विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीमुळे झाली असावीत. विमान चुकून हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीवर आदळले असावे, असे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षण तज्ञ जेम्स जे मार्ली यांनी सोशल मीडियावर लिहिले की ही घटना घडली तेव्हा रशियन संरक्षण यंत्रणा युक्रेनियन ड्रोनला ग्रोझनीमध्ये रोखत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. हे खरे असेल तर संरक्षण यंत्रणेने विमानाला ड्रोन समजून चुकून हल्ला केला असण्याची शक्यता आहे. विमान ट्रॅकिंगशी संबंधित माहिती देणाऱ्या फ्लाइट रडार २४ या वेबसाइटने विमानाबाबत वेगळा दावा केला आहे की, अपघातापूर्वी विमानाचा जीपीएस जॅम झाला होता. फ्लाइटराडरने विमानाशी संबंधित आलेखही शेअर केला आहे. विमानाचे जीपीएस जॅमिंग देखील रशियाशी जोडले जात आहे. खरं तर, रशियावर आधीच जीपीएस ट्रान्सिमशन अयशस्वी झाल्याचा आरोप आहे. या अपघातानंतर अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांनी रशियाचा दौरा रद्द केला आहे. ते २६ ऑक्टोबरला मॉस्कोला एका शिखर परिषदेत सहभागी होणार होते. यावरूनही वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. राष्ट्राध्यक्ष अलीयेव यांनी गुरुवारी शोक दिवस जाहीर केला आहे. त्यांनी विमान अपघाताची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विमान अपघाताबाबत अनेक सिद्धांत सुरू आहेत, त्यावर चर्चा करणे घाईचे आहे, असेही ते म्हणाले. याची योग्य चौकशी झाली पाहिजे. एम्ब्रेर १९० हे द्विन जेट इंजिन असलेले विमान आहे. हे प्रादेशिक हवाई जोडणीसाठी वापरले जाते म्हणजेच कमी अंतरासाठी वापरले जाते. हे नॅरो बॉडी विमान २००४ मध्ये लॉंच करण्यात आले होते. त्याची व्यावसायिक उड्डाणे त्याच्या पुढील वर्षी म्हणजे २००५ मध्ये सुरू झाली. वेगवेगळ्या आसन व्यवस्थेनुसार, प्रवासी आणि क्र सदस्यांसह ९० ते ९८ लोक यात प्रवास करू शकतात.

नायससने H१ FY२५ मध्ये अपूर्व १८६% उत्पन्न वाढ आणि २११% नफ्यातील वाढ नोंदवली

मुंबई, दि. २६ (प्रतिनिधी) : नायसस फायनान्स सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड (BSE- NISUS । ५४४२९६ । INEoDQNo१o१३), ज्याला १० वर्षांहून अधिक अनुभव आहे, शहरी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग आणि कॅपिटल मार्केट्समध्ये विशेषज्ञ आहे, ज्याचे मुख्य लक्ष ट्रांझॅक्शन ॲडव्हायझरी सर्व्हिसेस आणि फंड & ॲसेट मॅनेजमेंट आहे, ह्या कंपनीने H१ FY२५ साठी त्याचे अप्रकाशित आर्थिक परिणाम जाहीर केले.

एकूण उत्पन्न ₹ ३४.६३ कोटी, वर्ष दर वर्ष वाढ १८६.४७%

EBITDA ₹ २५.९१ कोटी, वर्ष दर वर्ष वाढ

PAT ₹ १८.६९ कोटी, वर्ष दर वर्ष वाढ २१०.९७%

PAT मार्जिन (%) ५३.९८%, वर्ष दर वर्ष वाढ ४२५ EPS ₹ १०.३५, वर्ष दर वर्ष वाढ २६७.०२% नायसस फायनान्स सर्व्हिसेस कंपनी लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित अनिल गोयंका यांनी टिप्पणी केलीः "आम्ही एच१ FY२५ साठी असाधारण

कामगिरी जाहीर करताना अत्यंत आनंदित आहोत, जी आमच्या व्यवसाय मॉडेलच्या लवचिकतेचे आणि कार्यान्वयनाच्या उत्कृष्टतेच्या निरंतर प्रयत्नांचे प्रमाण आहे. एकूण उत्पन्नात १८६.४७% वाढ आणि पॅटमध्ये २१०.९७% वाढ यामुळे आम्ही वाढीच्या संधींचा फायदा घेण्यात आणि मजबृत ऑपरेशनल कार्यक्षमतेचे पालन करण्यात आपली क्षमता दर्शवली आहे. या यशाची आणखी पुष्टी आपली ईबीआयटीडीए आणि पॅट मार्जिनमध्ये झालेली महत्त्वाची सुधारणा, तसेच ईपीएस ₹१०.३५ पर्यंत तीव्र वाढ यामध्ये दिसून येते, जे आमच्या मजबूत वित्तीय आरोग्याचे आणि आमच्या भागधारकांना मूल्य देण्याच्या वचनबद्धतेचे संकेत

मुंबईत एका अपार्टमेंटसाठी फक्त स्टॅंप ड्युटीच २ कोटींची

मुंबई, दि. २६ (प्रतिनिधी) : मुंबईत घरांच्या किमर्त गगनचुंबी इमारतींसारख्या वाढतच चालल्या आहेत. येथे घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. आता हेच पाहा ना, एका व्यक्तीने मुंबईतील वरळी भागात एक फ्लॅट घेण्यासाठी जवळपास २ कोटी रुपयांचे फक्त मुद्रांक शुल्क (स्टॅंप ड्युटी) भरले आहे. मुंबईत निवासी अपार्टमेंटसाठी खूप महागडी डील झाली आहे. शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणुकदार जगदीश मास्टर यांनी १०६ कोटी रुपयांमध्ये हा करार केला आहे. मुंबईतील पॉश भागात असलेल्या या निवासी अपार्टमेंटमधून समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांचे दृश्य पाहता येते. गेल्या महिन्यात जगदीश मास्टर यांच्या पत्नी उर्जिता जगदीश मास्टर यांनीही याच अपार्टमेंटमध्ये १०५ कोटी रुपयांचा निवासी फ्लॅट खरेदी केला होता. पती-पत्नी दोघेही दीप फायनान्शियल कन्सल्टंट्स या वित्तीय सेवा कंपनीचे संचालक आहेत. नवीन खरेदी केलेले अपार्टमेंट ७१३० स्क्वेअर फुटचे आहे. हे अपार्टमेंट ॲनी बेझंट रोडवर आहे. खरेदीदाराने १ कोटी ९७ लाख रुपये मुद्रांक शुल्कही भरले आहे. तीन वर्षांपुर्वी याच अपार्टमेंटच्या विक्रीपोटी २.८६ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले होते. नवीन खरेदीदाराने डिफरेन्शियल मुद्रांक शुल्क भरले आहे. सरकारी नियमांनुसार, फ्लॅटची नोंदणी झाल्यानंतर ३ वर्षांच्या आत विक्री झाल्यास, नवीन खरेदीदाराला फक्त डिफरेन्शियल मुद्रांक शुल्क भरावे लागते. म्हणजे आधीच्या नोंदणीपेक्षा आता जास्त मुद्रांक शुल्क भरावे लागत असेल, तर ते आधीच्या मुद्रांक शुल्कापेक्षा वाढलेल्या शुल्काच्या आधारेच भरावे लागेल. जेणेकरून फ्लॅटच्या वाढलेल्या किमतीची मुद्रांक शुल्क सरकारी तिजोरीत भरून निघेल. देशातील निवासी मालमत्तांच्या किमती गगनाला भिडत आहेत. २०२४

मध्ये त्यात मोठी झेप घेतली आहे. २०२५ मध्ये या किमती

सर्वकालीन उच्चांकावर पोहचण्याची शक्यता आहे.

सेन्सेक्स-निफ्टीत सलग तिसऱ्या सीरिजमध्ये घसरण!

(वृत्तसंस्था): २०२४ वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मात्र, अजूनही शेअर बाजार जागेवर यायला तयार नाही. डिसेंबर सीरिज एक्सपायरीच्या दिवशी बाजार सपाट पातळीवर बंद झाला. २१ महिन्यांनंतर, बाजारात सलग तिसऱ्या सीरिजमध्ये घसरण दिसली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक तळापासून सुधारून बंद झाले. ऑटो, फार्मा, पीएसई निर्देशांक वाढीने बंद झाले. तर एफएमसीजी, मेटल, बँकिंग निर्देशांक घसरणीवर बंद झाले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज खालच्या पातळीवर बंद झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया ६ पैशांच्या घसरणीसह ८५.२६ वर बंद

नवी दिल्ली, दि. २६ (वृत्तसंस्था): भारत

सरकारने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी भारताचे

सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) ६.५%

राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. सप्टेंबर तिमाहीत

सकल स्थिर भांडवल निर्मिती आणि खाजगी

वापरामध्ये घट झाल्यामुळे हा अंदाज खाली आला

आहे. यापूर्वी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच

IMF ने आपला अंदाज ७% कायम ठेवला होता.

त्याच वेळी, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी जीडीपी

अंदाज देखील ६.५% वर कायम ठेवण्यात आला

आहे. ९ ऑक्टोबर रोजी, RBI ने FY२५ साठी

भारताचा GDP वाढीचा अंदाज ७.२% वर कायम

ठेवला होता. ऑगस्टमध्ये, जागतिक बँकेने आर्थिक

वर्ष २०२४-२५ साठी भारताचा GDP वाढीचा

अंदाज ६.६% वरून ७% पर्यंत वाढवला होता.

त्यानंतर जागतिक बँकेने म्हटले होते की गेल्या

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था

८.२% च्या वेगाने वाढली. जी सर्वात वेगवान होती.

भारताचा GDP वाढीचा दर ५.४% पर्यंत घसरला.

ही सात तिमाहीतील सर्वात कमी वाढ होती. उत्पादन

क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे जीडीपी वाढ मंद

राहिली. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने आज २९

४.३% होती. तर एका वर्षापूर्वी याच तिमाहीत

यापूर्वी, २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीत वाढ

टायगर होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय: शिखर, मिठाखाली सर्कलजवळ, नवरंगपरा, अहमदाबाद ३८० ००९, गजरात भारत

मुंबई ४०० ०५१, महाराष्ट्र भारत. सीआयएन : U65990GJ2017PTC098960 वेबसाइट www.ac

ज्याअर्थी **दायगर होम फायनान्स प्रायव्हेद लिमिदेड**्पूर्वीचे मे. अदानी हाऊसिंग फायनान्स प्रा. लि. म्हणून पूर्वी ज्ञात व दि. ६ जनू, २०२४ अनुसार समाविष्ट प्रमाणपत्र

कंपनीचे निबंधक यांचे कार्यालय येथे जारी मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यापुढे टीएचएफपीएल म्हणून) यांचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन ॲन्ड

रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲंन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अनुसार नियम ८(१) व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स,

२००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ (१२) अंतर्गत कर्जदार यांना खालील निर्देशित यांना सचनेत खालील निर्देशित रक्कमेचे प्रदान सदर सचनेच्या स्विकृती तारखेपास-

यांच्या वतीने सदर नियमांच्या नियम ८ यांच्यासह सहवाचन सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३(४) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा ताबा घेतला आहे

विशेषत: कर्जदारांना व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की. त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे **दायगर होम फायनान्स प्रायव्हे**

लिमिटेड (अदानी हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड) यांच्या खालील निर्देशित रक्कमेचे प्रदान अनुच्छेद १३ च्या उप–अनुच्छेद (८) व (९) च्या तरतूदी अंतर्गत

गद्दाण मालमत्ता पत्ता : सर्व तो भाग व भूखंड असलेला फ्लॅट क्र. ३०३, क्षेत्रफळ मोजमापित ३६,३५ चौ. मीटर चटई क्षेत्रफळ, ३ रा मजला, बिल्डींग क्र. १

एकतादिप म्हणून ज्ञात व बांधकामित जमिन धारक गट/ सर्व्हे क्र. १५-ए, क्षेत्रफळ मोजमापित ०-३२-५० एच. आर. चौ. मीटर एकूण क्षेत्रफळ मोजमापित ०-३७-५

एच. आर. चौ. मीटर धारक गाव विचुंभे, तालूका पनवेल, जिल्हा रायगड येथील मालमत्ता व **सीमा खालीलप्रमाणे** : पूर्वेस : बिल्डींग क्र. ५, पश्चिमेस

कर्जदार यांनी रक्कमेचे प्रदान करण्यास कसूर केली असल्याने सूचना याद्वारे कर्जदार व आम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरित यांनी जेएमएफए

विकी जॉन सकारिया /

मीना जॉन सकारिया

नोव्हेंबर रोजी ही आकडेवारी जाहीर केली.

६० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता मागणी सूचना जारी केली होती

यावरील भविष्यातील व्याज यांच्यासह प्रभाराच्या रक्कमेच्या अधीन असतील

बिल्डींग क्र. ३, उत्तरेस : अंतर्गत रोड, दक्षिणेस : त्रिमुर्ती वंदन.

आर्थिक वर्ष २०२५ च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत

नंतर बाजारातील ही सर्वात मोठी



किंचित

(Q२FY२४) तो ८.१% होता. मागील तिमाहीत

म्हणजेच Q१FY२५ मध्ये ते ६.७% होते. जुलै-

सप्टेंबर तिमाहीत भारताचा GVA ५.६% वाढला.

एका वर्षापूर्वी याच तिमाहीत GVA वाढ ७.७%

होती. तर गेल्या तिमाहीत GVA ची वाढ ६.८%

होती. मंद जीडीपी वाढ असूनही, भारत अजूनही

प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी

अर्थव्यवस्था आहे. या वर्षी जुलै-सप्टेंबर तिमाहीत

चीनचा GDP वाढ ४.६% होता. तर जपानचा

जीडीपी हा अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचा मागोवा

घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वात सामान्य

निर्देशकांपैकी एक आहे. GDP एका विशिष्ट

कालावधीत देशात उत्पादित केलेल्या सर्व वस्त

आणि सेवांचे मुल्य दर्शवते. यामध्ये देशाच्या हद्दीत

उत्पादन करणाऱ्या विदेशी कंपन्यांचाही समावेश

आहे. जीडीपीचे दोन प्रकार आहेत. वास्तविक

GDP आणि नाममात्र GDP. वास्तविक

जीडीपीमध्ये, वस्तु आणि सेवांचे मुल्य मूळ वर्षाच्या

मल्यावर किंवा स्थिर किंमतीवर मोजले जाते. सध्या

GDP मोजण्यासाठी आधारभृत वर्ष २०११-१२

आहे. तर नाममात्र GDP वर्तमान किमतीवर मोजला

जातो. जीडीपी मोजण्यासाठी सूत्र वापरले जाते.

GDP=C+G+I+NX, येथे C म्हणजे खाजगी

वापर, G म्हणजे सरकारी खर्च, I म्हणजे गुंतवणुक

आणि NX म्हणजे निव्वळ निर्यात.

११ एप्रिल, २४/ रु. २१७५२६६/-

दि. ११ एप्रिल, २४ अनुसार

२४ प्रत्यक्ष ताबा

टायगर होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड करित

सही/-प्राधिकृत अधिकार्र

जीडीपी ०.९% दराने वाढला आहे.

कामकाजानंतर सेन्सेक्स ७८,४७२ च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी २३ २३,७५० वर बंद झाला. निफ्टीचा शेवटच्या ३ सीरिजमध्ये बाजार मिडकॅप निर्देशांक ६८ अंकांच्या

FY२५ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ६.५% दराने वाढेल

दुसऱ्या तिमाहीत विकास दर २१ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला

बंद झाला. निफ्टी बँक ६२ अंकांनी घसरून ५१,१७१ पातळीवर बंद



५% वाढीसह बंद झाले. निफ्टीच्या सर्वात वेगवान शेअर्समध्ये समाविष्ट

होते. डिसेंबरच्या विक्रीचे आकडे जाहीर होण्यापूर्वीच ऑटो शेअर्स वाढीसह बंद झाले. बजाज ऑटो, मारुती सुझुकी, M&M मध्ये थोड्या वाढीसह बंद झाले.

एफएमसीजी शेअर घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या कमकुवत समभागांच्या यादीत टायटन, एशियन पेंट्स आणि नेस्ले यांचे नाव होते. ओला इलेक्ट्रीकने ३२०० नवीन स्टोअर्स उघडण्याची केल्यानंतर याचा परिणाम शेअर्सवरही दिवसाच्या उच्चांकावरून ७% खाली बंद झाली. NALCO देखील आज १% वाढीसह बंद झाला. मोबिक्विकमध्येही आज वाढ दिसून आली. या स्टॉकमध्ये आज २३२ कोटी रुपयांचा ब्लॉक डील झाला

NTPC कडून ७६५ कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्यानंतर BPCL

(वृत्तसंस्था) : बँकिंग व्यवहारांशी निगडित फसवणुकीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत वाढ नोंदविण्यात आली आहे. कालावधीत फसवणुकीची १८ हजार ४६१ प्रकरणे घडली असून, त्यात २१ हजार ३६७ कोटी रुपयांची फसवणुक झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या गुरूवारी जाहीर झालेल्या अहवालातून समोर आले आहे. रिझर्व्ह बँकेने देशातील बँकिंग क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. त्यात व्यावसायिक बँका, सहकारी बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांचा समावेश आहे. या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर कालावधीत फसवणुकीची १८ हजार

नवी दिल्ली, दि. २६ २१ हजार ३६७ कोटी रुपयांची फसवणुक झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत फसवणुकीची १४ हजार ४८० प्रकरणे घडली होती आणि त्यात २ हजार ६२३ कोटी रुपयांची फसवणुक झाली होती गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फसवणुकीच्या रकमेत आठपट वाढ नोंदविण्यात आली फसवणुकीच्या प्रकारांमुळे वित्तीय व्यवस्थेसमोर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. त्यात वित्तीय संस्थांची बदनामी होण्याचा धोका असून कार्य, व्यवसायाची जोखीम निर्माण होत आहे. याचबरोबर ग्राहकांचा विश्वास कमी होऊन त्याचा वित्तीय स्थिरतेवर परिणाम होत आहे, गेल्या आर्थिक वर्षाचा विचार करता बँकिंग व्यवहारातील फसवणुकीची रक्कम

४६१ प्रकरणे घडली असून, त्यात देशात सर्वाधिक रोजगार देणाऱ्यांमध्ये राज्य प्रथम क्रमाकावर

नवी दिल्ली, दि. २६ (वृत्तसंस्था) : दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असल्याचे आकडे समोर येत आहेत. मात्र, अशातही काही राज्यांनी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यात यश मिळवलं आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) EPFO ने नुकतीच ही आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रासह आणखी काही राज्यांचा समावेश आहे. ईपीएफओमध्ये सामील होणाऱ्या सदस्यांची संख्या ऑक्टोबरमध्ये १३ लाख ४१ हजार होती. ऑक्टोबरमध्ये सुमारे ७ लाख ५० हजार नवीन सदस्य EPFO मध्ये सामील झाले. यापैकी १८ ते २५ वर्षे वयोगटातील लोकांचा वाटा ५८.४९% होता. ऑक्टोबरमध्ये ५ लाख ४३ हजार लोक या वयोगटात सामील झाले. कमी वयात अधिक लोक संघटित कर्मचाऱ्यांमध्ये सामील होत असून हे प्रा मुख्याने प्रथमच नोकरी शोधणारे असल्याचे कामगार मंत्रालयाने म्हटले

ऑक्टोबरमध्ये २ लाख ९ हजार नवीन महिला सदस्य ईपीएफओमध्ये सामील झाल्या. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत हे प्रमाण २.१२% अधिक आहे. ऑक्टोबरमध्ये निव्वळ महिलांची वाढ सुमारे २ लाख ७९ हजार होती. कामगार मंत्रालयाने सांगितले की, हे काम कर्मचाऱ्यांमध्ये वाढत्या वैविध्यतेचे लक्षण आहे. रोजगार देणाऱ्या आघाडीच्या ५ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा यात जवळपास ६१.२% वाटा आहे. म्हणजेच ही ५ राज्य देशाचा आर्थिक गाडा ओढत आहे, म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या ५ राज्यांमध्ये एकुण ८ लाख २२ हजार निव्वळ सदस्य जोडणी झाली. या महिन्यात सर्वाधिक २२.१८% टक्केवारीसह महाराष्ट्र

आघाडीवर आहे. मनुष्यबळ पुरवठादार,

सामान्य कंत्राटदार, तज्ज्ञ सेवांसह सुरक्षा

सेवा यांचा निव्वळ सदस्य वाढीसाठी

सर्वाधिक ४२.३% योगदान आहे.

अन्या पॉलीटेक अँड फर्टिलायझर्स लिमिटेडचा आयपीओ २६ डिसेंबर २०२४ रोजी खुले होणार

दशकभरातील नीचांकी होती.

मुंबई, (प्रतिनिधी) पॉलीटेक अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, जी एचडीपीई आणि पीपी बॅग्स, झिंक सल्फेट फर्टिलायझर्स आणि कृषी गरजांसाठी मायक्रोन्यूट्रिएंट मिश्रणांचे उत्पादन करते, २६ डिसेंबर २०२४ रोजी आपला प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (IPO) खुला करणार

कंपनीचे उद्दिष्ट ₹ ४४.८० कोटी उभारणे आहे, आणि एनएसई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जातील. या इश्यूचा आकार इक्विटी 3,20,00,000 शेअर्स आहे, ज्याचा प्राईस बँड १३- १४ प्रति शेअर आहे आणि फेस व्हॅल्यू २ प्रति शेअर आहे.

श्री. रचना बी. कपूर

श्री. मदनानी सुरेश एच

एफ/३१९

एच/३९२

एच/३७२

एफ/२४४

बी/४१८

बी/३८८

ए/२२८

ए/२३७

ए/२१०

ए/२०६

बँक ऑफ महाराष्ट्र लोखंडवाला कॉम्प्लेक्स शाखा

२८/ए, सनराईज बिल्डींग, अपना घर युनिट क्र. लोखांडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३. **संपर्क :** ८६५७७९८६४२ ई-मेल आयडी : bom1112@mahabank.co.in, brmgr1112@mahabank.co.in

जाहीर सूचना जयश्री ओभार ई/४२२ अनु. क्र. लॉकर क्र. लॉकर धारक यांचे नाव मे. मेरीडीअन कन्स्टक्शन्स श्री. वालीया परमींदर सिंह ४७४\म श्री. विजय खंडेराव पवार मे. लता हेअर श्री. मारूती दादू रेथरेक श्री. प्रभुगावकर विजयसिंह १७. बी/३८९ श्री. दिपक खांडेराव धैर्यवान श्री. तंडन अनुराधा दिपक श्रीम, सना अन्सारी ए/१२९ ४३६/ज में, फोटोमेटिक श्रीम. सुष्मा हरजीत रेख श्री. कैसारे समीर श्रीम. सुजाता तुषार मेहत श्री. हरीश गोकुलदास रूपरेल

मे. इस्टीम फूड्स बेवरेजेस इंडिया प्रा. लि न्याअर्थी, तुम्ही वरील नामित लॉकर धारक यांनी लॉकर फी चे प्रदान करण्यास कसूर केली आहे व बँकेने त्यांच्या नोंदणीकृत कार्यालय येथे त्यांना वारवार सूचना दिली आहे. तुम्ही याद्वां सदर सचनेच्या तारखेपासन ९० दिवसांच्या आत शाखेस संपर्क साधावा व बँकेच्या थकबाकींचे प्रदान करावे.

ज्याअर्थी, तुम्हाला वारंवार सूचना देऊनही तुम्ही रक्कमेचे प्रदान करण्यास कसूर केली आहे. त्यामुळे सर्व तुमचे हक वा बँकेच्या संबंधातील लॉकर अधिकार काढून घेतले जात आहेत व तम्हाला आवंटित केलेल्या लॉकरचा ताबा घेण्यात येत आहे. न्याअर्थी, तुमच्या सदर लॉकरचा ताबा घेण्याचा अधिकार आमच्याकडे राखून आहे व दि. २६.०३.२०२५ रोजी तुमच्या जबाबदारीवर आम्ही लॉकर तोडण्याचा निर्णय घेतला आहे

(सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून ९० दिवस) १.०० वा. (वेळ)

ठिकाण : मुंबई

दि. २७.१२.२०२४

संकेतस्थळ : www.fedfina.com

शाखा व्यवस्थापक / पाधिकत स्वाशरीकर्त

П muthoot

ठिकाण : महाराष्ट्र

दिनांक: २७.१२.२०२४

मुथूट फाईनकॉर्प लिमिटेड (प्रतिभूत व अप्रभारित लेंडिंग बिझीनेस डिव्हीजन)

(ए मुशूट पाप्पाचन ग्रुप कंपनी) सीआयएन : U65929KL1997PLCO11518 **सकीय कार्यालय :** ७१०ए व ७११ए, ७ वा मजला, फेज-२, स्पेंसर प्लाझा, माऊंट रोड, अन्नासलाई, चेन्नई ६०० ००२

नोंदणीकृत कार्यालय: मुथ्ट सेंटर, टीसी क्र. २७/३०२२, पुन्नेन रोड, त्रिवंद्रम, केरळा ६९५ ००१ मागणी सूचना

सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत ज्याअर्थी अधोहस्ताक्षरित **मुथूट फाईनकॉर्प लिमिटेड (एमएफएल)** यांचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ३ सहवाचन अनुच्छेद १३(१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये मागणी सूचना सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत जारी केली होती व खालील कर्जदार, सह–कर्जदार, हमीदार यांना सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून तम्ही सर्व रक्कमेचे प्रदान करावे म्हणन संबंधित सुचनेच्या तारखेपासन ६० दिवसांच्या आत त्यावरील व्याज, मृत्य व प्रभार यांच्यासह संपूर्ण थिकत रक्कमेचे प्रदान करावे कर्जाचे पन:प्रदान करण्याकरिता प्रतिभती म्हणन खालील प्रतिभत मालमता **एमएफएल** द्वारे सदर कर्जदार, सह–कर्जदार, हमीदार अनक्रमे यांनी गहाण ठेवली आहे

कर्जदार /सह-कर्जदार/ इमीदार यांचे नाव	मागणी सूचना दिनांक	एकूण थकित रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचे विवरण /	
•	एनपीए तारीखा		स्थावर मालमत्ता	
(कर्ज खाते क्र. एमएफएलएमएएचएसईसीयूएल००००५००९६११	06.99.2028	रु. २०,५६,६२१.२६	सर्व तो मालमत्तेचा भाग व भूखांड	
१. शेहझादी अमीन शेख (कर्जदार)	08.09.2028	दि. ०७.११.२०२४	असलेले गहाणवटदार	
२. श्री. तनवीर ए. शेखा (सह-कर्जदार)		अनुसार	मालमत्ता एन. ए. सि. क्र. /एच.	
३. श्री. मोबीन ए. शेखा (सह-कर्जदार)		-	क्र. १०६/१, क्षेत्रफळ आर. चौ.	
सर्व राहणार पत्ता : गुलशन नगर अमर डाय रोड शहाड, उल्हासनगर,			मीटर १०.१२.०८,	
लॅंडमार्क ठाणे महाराष्ट्र ४२१ ००१.			देवगाव येथील तालूका मुरबाड,	
सर्वांचा पत्ता : गेट क्र. १०६, मौजे देवगाव, अमन मार्बलजवळ, कल्याण मुरबाड रोड,			जिल्हा ठाणे येथील.	
ठाणे ४२१ ४०१.				

जर सदर कर्जदार, सह-कर्जदार व हमीदार यांनी सदर **एमएफएल** यांचे प्रदान करण्यास कसूर केल्यास, **एमएफएल** प्रतिभृत मालमत्ता वरील अनुसार निर्देशित यांचा ताब घेईल व सदर अन्य कारवाई कंपनी कडे कायद्यानसार उपलब्ध असेल व संपूर्ण जबाबदारी, मुल्य व खर्च कर्जदार यांच्याकडून करण्यात येईल, सदर कर्जदार, सह-कर्जदार व हमीदार यांनी सरफैसी कायद्याच्या अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद (१३) च्या तरतदी अंतर्गत सदर प्रतिभत मालमत्तेचे हस्तांतरण केले आहे व विक्री. भाडेकरार वा अन्य काही असल्यास **एमएफएल** यांना पूर्व माहिती देऊन करावे.

दि. २७.१२.२०२४

स्वाक्षरी/-प्राधिकृत अधिकारी मथट फाईनकॉर्प लिमिटेड करित

येस बॅक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : येस बँक हाउस, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई ४०० ०५५ शास्त्रा : १९ वा मजला. सी विंग. एम्पायर टॉवर, रिलायबल टेक पार्क. क्लाऊड सिटी कॅम्पस. प्लॉट क्र. ३१. ठाणे-बेलापर रोड

स्थावर मालमत्तेकरिता ताबा सूचना

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरीत येस बँक लिमिटेड (बँक) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ऑक्ट) अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता अनुच्छेद १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित संबंधित कर्जदार यांना खालील निर्देशित रक्कमेचे प्रदान करण्याकरिता सदर सूचनेच्या स्विकृती तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता मागणी सूचना जारी केली होती.

कर्जदारांनी/प्रतिभूत प्रदाते यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदारांना/प्रतिभूत प्रदाते व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याच्या अनुच्छेद १३ (४) अंतर्गत व सदर नियमाच्या सहवाचिता नियम ८ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित पालमत्तेचा **तादाा** घेतला आहे.

विशेषत: कर्जदारांना /प्रतिभत पदाते यांना व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की. त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे सदर मालमत्तेसह बँकेच्या प्रभारा अंतर्गत रक्कम खालील निर्देशित अनुसार त्यावरील सर्व अन्य रक्कम व तसेच मुल्य, प्रभार, खर्च व त्यावरील व्याज यांच्यासह रकमेच्य कृपया नोंद घ्यावी की, कायद्याचे अनुच्छेद १३ (८) जर आमची थकबाकी सर्व मूल्य, प्रभार व खर्च यांच्यासह उद्धवलेल्या सर्व प्रकाराने निश्चित तारखेपूर्वी कोणत्यार्ह

वेळी केल्यास तुमच्या मालमत्तेची विक्री वा हस्तांतरण प्रतिभूत मालमत्तेचे आमेच्याद्वारे करण्यात येणार नाही व जाहीर लिलाव/ निविदा/ खाजगी ट्रिटी मार्फत प्रतिभृत मालमत्तेसंबंधात कोणतीही विक्री वा हस्तांतरण आमच्याद्वारे केले जाणार नाही. ताबा सचना / कर्जदार / गृहाण मालमत्तेचा तपशील

अनु. क्र.	कर्जक्र.	कर्जदार, सह–कर्जदार, हमीदार यांचे नाव, गहाणवटदार	मालमत्तेचे विवरण (अनुच्छेद १३(२) सूचना अनुसार संपूर्ण पत्ता)	१३(२) सूचना अनुसार एकूण दावा रक्कम	१३(२) सूचनेची तारीख	ताबा घेतल्याचा दिनांक
? .	कस्टमर आयडी ७५१९७४५	तरूण इम्पेक्स (दिवंगत जीनांग जे. सलोट) (कर्जवार व गहाणवटदार म्हणून) नीला जीतेंद्र सलोट (मयत कर्जवार व गहाणवटदार यांचे कायदेशीर वारस – दिवंगत जीनांग जे. सलोट)	प्लॅट क्र. ०९, २ रा मजला, आशिर्वाद बिल्डींग, तालीम सीएचएस लि., प्लॉट क्र. ११५, रोड क्र. २४ए, सायन पश्चिम मुंबई ४०० ०२२ येथील मालमता जीनांग जे. सलोट यांच्याद्वारे म ालकीची आहे.	.	२०.०९.२०२४	२४.१२.२०२४

स्थळ : मुंबई दिनांक : 26 डिसेंबर 2024

फेडबॅक फिनान्शिअल सव्हिसेस लिमिटेड

सीआयएन क्रमांक : एल 65910 एमएच 1995पीएलसी 364635 **गीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय :** 1101, 11 वा मजला, सिंगस, -मांक 71 ए, पोवई, पासपोली, मुंबई, महाराष्ट्र 400 087, महाराष्ट्र दूरध्वनी क्रमांक : 022 - 68520601, ई-मेल secretarial@fedfina.c om

FEDBANK

टपाली मतदान सूचना

याद्वारे सूचित करण्यात येते की कंपनी कायदा 2013 **(कायदा)** चे कलम 108 आणि 110 यांच्या तरतुर्दीच्या अनुसार तसेच त्या सह वाचा लागू असलेल्य अन्य तरतुर्दीच्या अनुसार आणि त्यात करण्यात आलेल्या सुधारणांच्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम 2014 आणि त्यात करण्यात आलेल्या सुधारणा **(व्यवस्थापन नियम)** सामान्य परिपत्रक क्रमांक ९ / २०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ आणि त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक 9 / 2023 दिनांक 25 सप्टेंबर 2023 त्या सह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक 11/ 2022 दिनांक 28 डिसेंबर 2022 आणि त्यासह वाच सामान्य परिपत्रक क्रमांक 02/ 2022) दिनांक पाच मे 2022 आणि त्या सह वाचा परिपत्रक क्रमांक 20 दिनांक 5 मे 2020 आणि परिपत्रक क्रमांक 14 दिनांक 8 एप्रिल 2020 आणि परिपत्रक क्रमांक 17 दिनांक 13 एप्रिल 2020 आणि परिपत्रक क्रमांक 02/ 2021 दिनांक 13/01/2021 (यापुढे ज्यांचा एकत्रित उल्लेख एमसीए परिपत्रके असा करण्यात येणार आहे), , इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्नेटरी ऑफ इंडिया यांनी जारी केलेले सेक्नेटरीअल स्टॅंडर्ड 2 (एस एस २) आणि सेबी परिपत्रक क्रमांक क्रमांक सेबी/ एच ओ/ सी एफ डी/ पी ओ डी-२/ पी/ सी आय आर 2024/133 दिनांक 3 ऑक्टोबर 2024 त्या सहवाचा परिपत्रक क्रमांक सेबी/ एचओ/ सी एफ डी पीओडी 2// पी/ सी आय आर 2023/ 167 दिनांक 7 ऑक्टोबर 2023 त्या सहवाचा परिपत्रक क्रमांक सेबी/ एच ओ/ सी एफ डी/ सीएमडी 2/ सी आय आर/ पी/२०२२/ 62 दिनांक 13 मे 2022, आणि सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/ एचओ/ सीएफडी/ सीएमडी 1/ सीआयआर/पी /2020/79 दिनांक 12 मे 2020, तसेच लागू असलेले अन्य कायदे नियम, परिपत्रके, अधिसूचना आणि अधिनियम (आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा) यांच्या अनुसार खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या प्रस्तावांना कंपनीच्या सभासदांकडून (कट ऑफ तारीख रोजी) मान्यता टपाली मतदानातून **(टपाली मतदान)** केवळ दुरुस्त ई मतदान पद्धतीने (ई मतदान) आमंत्रित करण्यात येत आहे.

	अधिकारी (के एम पी) म्हणून करणे आणि त्यांचे मानधन निश्चित करणे
2	श्रीमती मोना भिडे (डी आय एन:05203026) यांची नियुक्ती कंपनीच्या स्वतंत्र संचालक म्हणून 29 नोव्हेंबर 2024 पासून पुढील पाच वर्षांकरिता करणे
	श्री कृष्णन व्यंकट सुब्रमण्यम (डी आय एन : 00031794) यांची नियुक्ती कंपनीचे अकार्यकारी नामनिर्देशित संचालक म्हणून दिनांक 30 नोव्हेंबर 2024 पासून करणे
	3

श्री परवेज मल्ला (डी आय एन: 08026994) यांची नियक्ती कंपनीचे संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक आणि मख्य कार्यकारी

टपाली मतदान सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.fedfina.com तसेच भांडवली बाजाराची संकेत स्थळे म्हणजेच मुंबई स्टॉक एक्सचेंज (बीएसई) यांचे संकेतस्थळ आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एन एस इ) यांचे संकेतस्थळ अनुक्रमाने www.bseindia.com आणि www nseindia.com येथे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या प्रपत्रांची एक प्रत नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एन एस डी एल) यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

वरील प्रमाणे नमुद करण्यात आलेल्या परिपत्रकांच्या अनुसार कंपनीने टपाली मतदान सूचना गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी केवळ इलेक्ट्रॉनिव माध्यमातून केवळ अशा सभासदांना निर्गामित केली आहे ज्या सभासदांची नावे लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जे कंपनीचे रजिस्टर आणि शेअर ट्रान्सफर एजंट(आर टी ए) यांनी सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 **(कट ऑफ तारीख)** रोजी दिलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत आणि लाभार्थी मालकांच्य यादीत नोंदणीकृत आहेत. आणि ज्यांचे ई मेल तपशील कंपनी / आर टी ए/ डिपॉझिटरी पार्टीसिपन्टस (समभाग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतील तर) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. सभासदांना इ मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रस्तावावर आपली सहमती किंवा असहमती इलेक्ट्रॉनिक माध्यमातून नोंद करण्यासाठी मतदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एन एस डी एल) यांची सेवा घेतली आहे. इ मतदान कालावधीला शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी भारतीय प्रमाण वेळे नुसार सकाळी नऊ वाजता प्रारंभ करण्यात येणार असून ही प्रक्रिया सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता संपुष्टात येणार आहे.

त्यानंतर इ मतदान प्रारूप नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एन एस डी एल) यांच्याकडून मतदानासाठी बंद करण्यात येणार आहे आणि त्या नंतर वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेली तारीख आणि वेळ उलटून गेल्यानंतर सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्याची अनुमती देण्यात येणार नाही. केवळ असे सभासद ज्यांची नावे कट ऑफ तारीख रोजी कंपनीच्या सभासद दोन पुस्तिकत आणि लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदणीकृत आहेत तेच सभासद इ मतदानासाठी पात्र असतील. ज्या सभासदांकडे कंपनीचे सहभाग डिमॅट स्वरूपात आहेत आणि ज्यांनी आपल्या ई मेल तपशीलाची नोंदणी केलेली नाही त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले ई मेल तपशील संबंधित डिपॉझिटरी पार्टी यांच्याकडे नोंदणीकृत / अद्यावत करून घ्यावेत.

कंपनीच्या संचालक मंडळाने श्री दिनेश कुमार देवरा(सीओपी क्रमांक 4119) प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आणि त्यांच्या अनुपस्थितीत श्री त्रिभुवनेश्वर कौशिक (सी ओ पी क्रमांक 16207) भागीदार डीएम अँड असोसिएट्स कंपनी सेक्रेटरी एल एल पी यांची नियुक्ती टपाली मतदान/ प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून केली आहे. झालेल्या मतदानाची छाननी केल्या नंतर छाननी अधिकारी त्यांचा अहवाल कंपनीचे अध्यक्ष किंवा त्यांनी प्राधिकृत केलेली अन्य व्यक्ती यांना सादर करतील. इ मतदान प्रक्रियेच्या माध्यमातृन घेण्यात आलेल्या टपाली मतदानाचे निकाल आणि छाननी अधिकारी यांचा अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.fedfina.com, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एन एस डी एल) यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे प्रसिद्ध करण्यात येतील आणि त्यांची माहिती बी एस इ आणि एन एस इ यांना त्यांची संकेतस्थळे अनुक्रमे

कोणत्याही स्वरूपाच्या शंका असतील तर आपण श्रीमती पल्लवी म्हात्रे यांच्याशी evoting@nsdl.com येथे संपर्क साधू शकता किंवा 022- 2499 7000 येथे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांच्याशी संपर्क साधू शकता.

फेडबँक फिनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या करिता

राजारामन सुंदरेशन

कंपनी सेक्रेटरी आणि कंपलाईन्स अधिकारी

www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे विहित कालावधीत कळविण्यात येतील. सही / - प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मंबर्ड येस बँक लिमिटेड दिनांक: २७.१२.२०२४